SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED

Corporate Identity Number: L17110MH1987PLC043970

220, Unique Industrial Estate, Off Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025 E mail: shailesh@dalmiapolypro.in Website:www.sharadfibres.com; Tel no::022-66355800, 4322 6969.

Date: November 7TH, 2018.

To, BSE LTD. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Ref: Security Code No. 514402:

Sub: Publication of Notice of Board Meeting:

Dear Sir / Madam,

With reference to Regulation 47 of SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulation, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing herewith Newspaper cuttings of Notice of Board Meeting to be held on November14, 2018 for Quarter ended September30,2018, published in the following Newspaper:

- 1. Mumbai Lakshadeep (i.e. Marathi newspaper) dated November 7th, 2018.
- 2. Business Standard (i.e. English Newspaper) dated November 7th, 2018.

Kindly find the same in order and acknowledge.

Thanking you,

Yours Faithfully,

For SHARAD FIBRES & YARN PROCESSORS LTD

JYOTI NANKANI N DIRECTOR(DIN: 07

Encl: A/a.

#111

Shapad Libres 1916

मुंबई लक्षप





त्स कंपाउंड,

993 302; jula.co.in

मुंबिलगेशन्स पुढे लिस्टिंग मुंचा विमाही मांचा विचार कंपनीच्या

कंपनीच्या तिभूती जेथे ia.com व

मिटेडकरिता सही/-जशेखर रेडी ज्ञंची सचिव

शरद फायबर्स ॲण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेड

सीआयएन: एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४३९७० नोंद.कार्या: २२०, युनिक इंडस्ट्रियल इस्टेट, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दूर.क्र.: (०२२) ४३२२६९६९ फॅक्स: ०२२-२२०७२५०४

वेबसाईट:www.sharadfibres.com ई-मेल:accounts@sharadfibres.com

सूवना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता कंपनीचे कार्यालय-१६, युनिक इंडस्ट्रियल इस्टेट, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ येथे बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सेबी (आतील व्यापार रोखथाम) अधिनियम २०१५ अन्वये व्यापार खिडकी कंपनीचे सर्व पदिसध्द व्यक्ति आणि त्यांचे जवळील नातेवाईक यांच्याकरिता ७ नोव्हेंबर, २०१८ पासून बंद ठेवण्यात येईल आणि स्टॉक एक्सचेंजकडे निष्कर्षाच्या घोषणेनंतर ४८ तासानंतर व्यापार खिडकी उघडली जाईल.

पुढील तपशिल कंपनीच्या www.sharadfibres.com वेबसाईटवर आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल.

शरद फायबर्स ॲण्ड यार्न प्रोसेसर्स लिमिटेडकरिता

सही/-

रवी दालिमया (डीआयएन: ००६३४८७०)

व्यवस्थापकीय संचालक

क्स मिल्स लिमिटंड

, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३.

दिनांक: ०६.११.२०१८

ठिकाणः मुंबई

ई-मेल : investorrelations@highstreetphoneix.com mills.com सीआयएन : L17100MH1905PLC000200

असरी तिमाही व सहामाहीकरिताचे अलेखापरीक्षित एकत्रित

	(रु. लाखांत, प्रतिशेअर माहिती वगळता)		
	३०.०९.२०१८ रोजी संपलेली तिमाही	३०.०९.२०१८ रोजी संपलेली सहामाही	३०.०९.२०१७ रोजी संपलेली तिमाही
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
	४२,२९९.६७	64,384.68	36,443.88
व/वा असामान्य बाबींपूर्व#) क व/वा असामान्य	७,४०६.७१	१५,१९०.१८	4, 5 5 6. 28
		01 00 01	1 000

301/B, Kanara B, Tel:-+91-22-2-

Sr.	Par
1	Total Income from
2	Net Profit / (Loss)
	Exceptional and
3	Net Profit / (Loss)
	(after Exceptional
4	Net Profit / (Loss)
	(after Exceptional
5	Total Comprehen
	[Comparing Profit
	and Other Compa
6	Paid up Equity Sh
	(Face Value of Rs
7	Reserve (Excludin
	Shown in the Bala
8	Eearning Per Sha
	a) Basic (Rs.)
	b) Dilluted (Re)

Note

1 The above an extra (LODR) Regulation www.bseindia.co

Place: Mumbai Date: 06th Nov. 201



३० सप्टेंब

अ.	तपशील
9 .	
9.	कार्यचलनातून एकूण उत्प

३. क्रियुर्व कालावधीकरिता निः (विशेष साधारण बाबनंतर)

(विशेष साधारण बाबनंतर कालावधीकरिता एकण स **VIRGO GLOBAL LIMITED**

CIN: L74910TG1999PLC031187

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India 44 of the Securities and Exchange Board of Indic (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held at 2:00 P.M. on Wednesday, November 14, 2018 at Registered Office of the Company at 101, Achyuth Mazon, H.No.7-1-621/48, S. R. Nagar, Hyderabad, Telangana—500038, interalia, to consider and approve the unaudited Standalone financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2018. This information is also available on the website o the Company at www.virgoglobalmedia.com and on the website of the Stock Exchange, a On behalf of the Board For VIRGO GLOBAL LIMITED

Date :06.11.2018

Area, Yelahanka New Township, Bangalore - 560106, India, Tel: 080 41436000, Fax: 080 41436005. www.centumelectronics.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing for the Quarter & Six Months ended September 30, 2018.

> **Centum Electronics Limited** Sd/- Desikan K S Chief Financial Officer

CARBO-CERAMICS LIMITED

Road, Kolkata 700016 CIN: L26999WB1902PLC001537 NOTICE

with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 notice is hereby given that a of Carbo-Ceramics Limited will November, 2018 to consider and results for the quarter/half year

www.cse-india.com (Scrip

For Carbo-Ceramics Ltd K. Biyani

Kolkata November 5, 2018

Xsidbi ारतीय लघु उद्योग विकास बैंक

TENDER NOTICE SIDBI invites sealed tenders from eligible bidders for : Procurement and implementation - Middleware Solution

For detailed tender document please visit our website at www.sidbi.in or eprocure.gov.in/cppp. Addendum/Corrigendum, if any, will be published in the

of Gujarat. For more details log on to: http://www.gil.gujarat.gov.in

Gujarat Informatics Limited

above mentioned websites only.

Block No. 2, 2nd Floor, C & D Wing, Karmayogi Bhavan, Sector-10A, Gandhinagar. Phone:079-23256022, Fax:079-23238925 Website: http://gil.gujarat.gov.in **NOTICE INVITING BIDS** GIL invites bids for Selection of Agency for Rate Contract of WPS -Kingsoft Office and BARAHA – IME Editor for Gujarati for Government

- Managing Director

The Gaekwar Mills Limited

CIN: L17120MH1949PLC007731 Reg Office: 2/2, Plot-2, New Sion CHS, Swami /allabhdas Marg, Road No. 24, Sindhi Colony, Sion, Mumbai- 400 022. Tel: 022-4018811 / 22 Email Id: ratankaranjia@gmail.com Website: www.gaekwarmills.com

Notice is hereby given that in terms of the provisions of Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Wednesday, November 14, 2018 to consider and approve, inter-alia, the Unaudited Standalone Financial Results of the Company for the Quarter/Half yea ended September 30, 2018.

By order of the Board For Gaekwar Mills Limited Place: Mumbai Date: 5th November, 2018 Vaishali Rathod (Company Secretary & Compliance Officer)



CIN:L92490DL2007PLC165673 Regd. Off: 236, Okhla Industrial Estate, Phase-III. New Delhi-110020 Tel.: +91-11-40522200 Fax:+ 91-11- 40522203 Website: www.dennetworks.com, Email for investors:investorrelations@denonline.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, the 14th day of November, 2018, interalia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2018.

For DEN Networks Limited Jatin Mahaian Place: New Delhi Company Secretary M. No. F-6887

CIN: L01403AP1988PLC008419
Regd. Off. Sy, No: 818 and 834, Bodduvanipalem Village
Korsipadu Mandal, Prakasham District (A.P.)-523212
Corp Office: Flat No: 105, "F" Block, 01 st Floor, Sury:
Towers, S.P.Road, Secunderabad, Telangana-500003
Ph.: 0864-236237, Website: www.floracorporation.com

2018.

Place: Mumbai

Date: November 05, 2018

and half year ended 30 th September, 2018. urther details available at:

NOTICE

NOTICE is hereby given that Split Share Certificate No. 00342 bearing Distinctive Nos. 12196175-12197974 for 1800 equity shares of M/s. Plastiblends India Limite held by Mr. Vishram Yeshwant Dhond (Folio

No. 001672) has reported lost. Any person who has a claim above shares or has objection to the issuance of Duplicate Share Certificate thereto, is requested to notify the same to the Company at its Registered Office at Fortune Terraces, A-Wing, 10th Floor, New Link Road, Opp. Citi Mall, Andheri (West), Mumbai–400 053 within 15 days from the date of this notice, else the said Company will proceed in the matter without further intimation.

Date: 05/11/2018 Place: Mumbai Mr. Vishram Yeshwant Dhond

SARDA PAPERS LIMITED

Read Office & Works: Plot No. A/70. MIDC, Sinnar, Dist. Nashik - 422103 (Maharashtra)

Pursuant to Regulation 29 read with Ended September 30, 2018.

of the Company at www.sardapapers.com and on the website of the Stock Exchange

BSE Limited at www.bseindia.com For **Sarda Papers Limited**

reputed property consultant for sale of Bank's immovable properties in Mumbai Hyderabad and New Delhi. Further details & application forms have been uploaded or Bank's website www.denabank.com in Tenders section.Last date of submission is upto 15.00 Hrs on 16.11.2018.

N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400013, Maharashtra

Ph: 022-24965566, Fax: 022-24965566 Email Id: enbeetrade@gmail.com; Website: www.enbeetrade.com

approve and take on record Un audited Financial Results of the Company for the Quarter and half year ended on September 30, 2018. For Enbee Trade and Finance Ltd

Date: November 6, 2018 Place: Mumbai



CIN: L65990MH1984PLC033519 Regd. Office: 37, First Floor, Kamala Bhavan II, S Nityanand Road, Andheri East, Mumbai 400 069. Phone (022) 67261000, Fax (022) 67261068 email: info@guficbio.com website: www.gufic.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby giver that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, November 13, 2018 inter-alia to consider and approve Unaudited Financial Results for the quarte and half year ended September 30, 2018 The above information is available on the

Company's website viz.www.gufic.com and also available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz.www.bseindia.com

For Gufic Biosciences Limited

Mumbai Company Secretary Mem. No. A39579 06.11.2018

EURO MULTIVISION LTD

Regd. Off: F/12, Ground Floor, Sangam Arcade, Vallabhbhai Road, Station Road, Vile Parle (West) Phone No: 022-40364036; Fax: 022-40364037 E-mail: info@euromultivision.com: Website: www.euromultivision.con CIN: L32300MH2004PLC145995

NOTICE

Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 14, 2018 inter- alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2018.

The information is also available on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (<u>www.nseindia.com</u>) where the shares of the Company are listed and is also available on the website the Company www.euromultivision.com.

For Euro Multivision Limited Hitesh Shah Chairman & Whole Time

Director Place: Mumbai Date: November 6, 2018

DSJ COMMUNICATIONS LIMITED

CIN: L22120MH1989PLC054329 Regd. Off.: 31-A, Noble Chambers, 4th Floor, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai – 400 001 Tel: 022 43476012/13 E-mail: compliance.dsj@gmail.com,

Website: www.dsjcommunication.com NOTICE Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that a meeting of the Board of Director of the Company will be held on Wednesday 14th November, 2018 inter- alia to conside and approve the Unaudited Financial Result of the Company for the quarter and half year

ended 30th September, 2018. The information is also available on the website of BSF Limited (www.bseindia.com) and Nationa Stock Exchange of India Limite (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and is also available or the website of the Company viz www.dsjcommunication.com For DSJ Communications Limited

Vijaysingh Padod Chairman & Managing Directo Place: Mumbai

Date: 6th November, 2018

ZODIAC CLOTHING COMPANY LIMITED CIN: L17100MH1984PLC033143

Regd.Office: Nyloc House, 254, D-2, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030 Tel.: 6667 7000 Fax: 6667 7279 Website: www.zodiaconline.com

Email id: contactus@zodiacmtc.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47(1) of the SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 tha meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14th November, 2018 at Mumbai, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Hal year ended 30th September, 2018. As per Regulation 47(2), this Notice is also available on the website of the Company (www.zodiaconline.com) the BSE Limited (www.bseindia.com and NSEIL (www.nseindia.com).

For Zodiac Clothing Company Limited Kumar Iyer Company Secretary M. No.: A9600 Place: Mumbai M. N Date : 6th November 2018



SAKUMA EXPORTS LTD.

EXPORTERS & IMPORTERS (GOVERNMENT OF INDIA RECOGNISED TRADING HOUSE)

Regd off:301-A. Aurus Chambers, S.S. Amrutwar Lane, Near Mahindra Tower, Worli, Mumbai-400013 (CIN: L51909MH2005PLC155765)

NOTICE

Notice is hereby given that pursuant to clause 41 of the Listing Agreement with Stock Exchanges, a meeting of Board of Directors of Sakuma Exports Ltd. will be held on Wednesday, 14th November, 2018 at 12.00 Noon, at the registered office of the company to consider amongst other items of business the Unaudited Financial Results (Standalone) for the quarter and half ear ended 30th September, 2018 For SAKUMA EXPORTS LIMITED

Saurabh Malhotra **Managing Director** Place: Mumbai

Date: 6th November, 2018



Mumbai - 400056 Phone No: 022-40194019: Fax: 022-40194020 E-mail: sales@eurocl.com; Website: www.eurovitrified.com CIN: L26914MH2002PLC135548

NOTICE Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14th November, 2018 *inter-alia* to consider and approve the Standalone Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2018. The information s also available on the website of BSE Ltd. (<u>www.bseindia.com</u>) and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and will also be available on the website of the Company viz. www.eurovitrified.com.
For EURO CERAMICS LTD

Viral T. Nandu Chairman & Whole Time Directo

Date: 06th November, 2018

PUBLIC NOTICE

Society") situated at Admarmutt road, Off S

Road, Irla Bridge, Andheri (West), Mumba

400058 ("the said Property") had entered into

7th March 2013 and registered Rectification

Cum Supplementary Agreement dated 18t

January 2018 (collectively referred to as

"the said Documents") with M/s Shamil Enterprises Pvt. Ltd. ("the said Developer

wherein the said Society had granted

development rights to said Developer for

edevelopment of the said Society on the

said Property more particularly mentioned in

terminated, NOTICE IS HEREBY GIVEN TO

PUBLIC AT LARGE THAT pursuant to the

aforesaid termination, the said Society

revoking, cancelling and withdrawing the Power of Attorney dated 31st May, 2016 (the

said "POA") executed in favour of Shr

Haresh S. Hirani, Shri Suresh P. Hirani the

Directors of the said Developer, including an

other representatives of the said Develope

Notice is also hereby given that the said Developer or any of its directors are no

authorized to act as developers of the said

Society on the basis of the said Documents and the said POA and are not longer

authorized to do any acts, deeds, matters o

things on the basis of the said Document

and the said POA. Further, no person should

enter into any transaction of whatsoeve

nature in respect of the subject property with

the said Developer or any representative of

the Developer and in case person enters into

any agreement, understanding, arrangemer

or transaction with the said Developer with

respect to the said Property of the said

Society, the same shall not be binding upor

the said Society and would be entirely a

THE SCHEDULE OF THE SAID PROPERT

All that piece or parcel of land or ground

their risks, costs and consequences

registered Development Agreement dated

Place : Mumbai

Date and Time 19.11.2018 at 13.00 Hrs.

information can also be obtained https://haryanaeprocurement.gov.in and www.uhbvn.org.in/web/portal/tenders

Sunil Hitech Engineers Limited

Registered Off.: 72, Floor - 7, Plot - 15A, Sagar Tarang CHS, Khan Abdul Gaffar Khan Marg., Worli Seaface, Worli Colony, Mumbai - 400030 Corporate Off.: 6th Floor, C-Wing, MET Educational Complex, Gen. A. K. Vaidya Marg, andra Reclamation, Bandra (My, Mumbai-400050 * Tol.: 022-61872400 * Fax : 022-61872455 No. 128920MH1998PLC115155 * Email : info@sunilhitech.com * Web : www.sunilhitech.co **NOTICE OF BOARD MEETING**

Professional, on Wednesday, 14th November, 2018 will consider the Unaudited Financia Results for the quarter and half year ended on 30th September, 2018.

For Sunil Hitech Engineers Limite

Shrikant C. Rikhe

SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED

Regd. Office: 220, Unique Industrial Estate, Off. Veer Savarkar Marg Prabhadevi, Mumbai- 400025. E-mail: accounts@sharadfibres.com Website: www.sharadfibres.com Tel. No. 022-43226969; Fax No. 022-40027257

NOTICE

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held at office 16 Unique Industrial Estate, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025 ended September 30, 2018.

Trading, the trading window for dealing in the securities of the company shall remain closed for all designated persons and their immediate relatives from November 7, 2018 till 48 hours after Communication of declaration of Unaudited Financial Results to the Stock Exchange.

For SHARAD FIBRES & YARN PROCESSORS LIMITED

RAVI DALMIA MANAGING DIRECTOR [DIN: 00634870]

bearing CTS No. 449, 499/1 to 3 and 500 c Village Vile Parle, Plot Nos. 6 and admeasuring 1,555 sq. mtrs equivalent t ,859.77 sq. yards or thereabouts, together with the hereditaments, premises and structures standing thereon, being part o arger portion of piece of land bearing Survey No. 214-A at Admarmutt, S.V. Road, Nea Fire Station, Andheri West, Mumbai 400058 ssessed by the MCGM under K Ward Dated this 6th day of November 2018

The Chachanagar CHS Ltd.

Date: 03.11.2018, Place: Telangana **Authorised Officer, IDBI Bank Limited**

Off: 101, Achyuth Mazon, H.No.7-1-621/48 S.R. Nagar, Hyderabad- 500038 (TS) Website: www.virgoglobalmedia.com Fmail: csvirgoglobalmedia.com

(Praveen Kumar Jain)

CENTUM ELECTRONICS LIMITED CIN: L85110KA1993PLC013869 Regd. Office: No. 44, KHB Industria

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors shall be held on Wednesday, November 14, 2018 at the Registered Office of the Company to consider interalia approve Unaudited Financial Results

For and on behalf of

Place: Bangalore Date: 07/11/2018

meeting of the Board of Directors be held on Thursday, 15th approve the unaudited financial

ended 30th September, 2018. Intimation in this regard is also available on - 1) Company website - www.carbo ceramics.com 2) CSE website

Code: 13019)

Registered Office: 31, Chowringhee

Pursuant to Regulation 29 read

Date: 06.11.2018

FLORA CORPORATION LIMITED

NOTICE OF BOARD MEETING Notice pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 14 th 2018, at 4:00 P. M at Corporate Office – Flat No: 105, "F" Block, 1st Floor, Surya Towers, S.P. Road, Secunderabad, Telangana-500035 consider and approve the unaudited Standalone financial results of the Company for the quarter adhalf year ended 20 M. Secunders 2019

Company website: www.floracorporation.com Stock Exchange website: www.bseindia.com On behalf of the Board

CS. VISHWAK ANANTA Company Secretary & Compliance Officer Place : Hyderabad Date: 06.11.2018

(T) IDBI BANK

IDBI BANK LIMITED, Videocon Tower, 1st Floor, E-1, Jhandewalan Extension, New Delhi-110055, Telephone: 011-66083083

CIN: L65190MH2004GOI148838 website: www.idbi.com **APPENDIX IV [RULE 8(1)]**

POSSESSION NOTICE (for Immvable Property) Whereas, the undersigned being the authorised officer of IDBI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 27.06.2018 calling upon the borrower M/s Ballarpur Industries Limited to repay the amount mentioned in the notice being Rs. 5,51,17,58,089.00 (Rupees Five Hundred Fifty One Crore Seventeen Lakh Fifty Eight Thousand Eighty Nine Only)

to IDBI Bank Limited, within 60 days from the date of the receipt of the said notice.

described herein below, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 03rd day of November of the year 2018. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IDBI Bank Limited for an amount of ${\sf Rs.\,5,51,17,58,089.00/-as}$ on ${\sf 01.05.2018}$ and interest thereon.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower

and the public in general that the undersigned has taken possession of the property

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets. DESCRIPTION OF THE PROPERTY

All the part and parcel of immovable property i.e. Totals lands admeasuring Ac 569-14 guntas owned and under occupation of the mortgagor M/s Ballarpur Industries Limited, Unit: Kamalapuram, situated as Kamalapuram Village Mandal Mangapet, District: Warangal, State- Telangana, within limits of Kamalapuram Village. **On or towards East by: Village of Kamalapur and main** Road Warangal to Mangapet, On or towards West by: Forest Land, On or towards North by: Forest Land, On or towards South by: Forest Land

permanently fastened to anything attached to the earth.

together with all buildings and structures thereon and attached to the earth or

For, Voltamp Transformers Ltd Place: Vadodara

email: vadodara@linkintime.co.in,

prescribed by the IEPF Rules.

Char Rasta, Vadodara – 390020.

Tel No.: 0265-235657 - 2356794,

website: www.linkintime.co.in

Date: November 06, 2018

Sanket Rathod Company Secretary

CIN: L5110MH1991PLC061164

NOTICE

Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby giver that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 14, 2018, at Mumbai, interalia to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Half year

This Notice is also available on the website

Manish D Ladage DIRECTOR Place: Mumbai Date: 06/11/2018 DIN: 00082178

Website:www.gold

GOLD ROCK INVESTMENTS LIMITED

CIN NO.: L65990MH1978PLC020117

Regd. Off.: 507, 5th Floor, Plot No. 31, 1, Sharda Chamber, Narsi Natha Street,

Bhat Bazar Masjid, Chinchbunder Mumbai-400009
Tel.:022-49734998 E-mail id: goldrockinvest@yahoo.co.in

<u>Notice</u>

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby inform you that a meeting of

the Board of Directors of Gold Rock Investments Limited is scheduled to be held o

Wednesday, November 14, 2018 at the Registered office of the Company situated at 507

5th Floor, Plot No. 31, 1, Sharda Chamber, Narsi Natha Street, Bhat, Bazai

Masjid, Chinchbunder Mumbai – 400009, interalia to consider, approve & take on record

the Un-Audited Financial Results for the quarter and half year ended on 30th Septembe

Further, as per the Company's Code of Conduct for Prohibition of Insider Trading in

shares of "Gold Rock Investments Limited", the trading window for dealing in the securities

of the Company would remain closed for all Directors/ Officers/ Designated Employees

of the Company from November 08, 2018 to November 16, 2018 (both days inclusive)

for the purpose of consideration and approval of Un-Audited Financial Results for th

VOLTAMP TRANSFORMERS LIMITED

CIN: L31100GJ1967PLC001437

Regd. Office: Makarpura, Vadodara-390014, Gujarat (India)

Phone: +91 265 2642011 / 2642012 / 3041480, Fax: +91 265 2646774 / 3041499

E-mail: voltamp@voltamptransformers.com, Website: www.voltamptransformers.com

NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION

This Notice is published pursuant to the provisions of the

Companies Act, 2013 read with the Investor Education and

Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and

Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of

Corporate Affairs effective from 7th September, 2016 and

The Rules, inter alia, provide for transfer of all shares in respect

of which dividend has not been paid or claimed by the

shareholders for seven consecutive years to the Investor

Education and Protection Fund Authority ("IEPF Authority") set

up by the Central Government. Accordingly, the Company has

sent individual communication to those shareholders whose

shares/ dividend are liable to be transferred to IEPF Authority

during FY 2018-2019 under the said Rules at their lates

available address. The Company has uploaded the details of

such shareholders and shares due for transfer to IEPF on its

website at <u>www.voltamptransformers.com.</u> Shareholders are

equested to refer to the website of the Company to verify the

Notice is hereby given to all such shareholders to make ar

application to the Company/ Registrar by 20.11.2018 with a

request for claiming the unpaid dividend and the shares

ransferred to IEPF Authority. It may please be noted that if no

reply is received by the Company or the Registrar by

20.11.2018 the Company will be compelled to transfer the

It may also be noted that the shares transferred to IEPF

including all benefits accruing on such shares, if any, can be

claimed back from the IEPF Authority as per the procedure

For any clarification on the matter, please contact the

Company's Registrar and Transfer Agents: M/s.Link Intime India

Pvt. Ltd., B- 102 & 103, Shangrila Complex, Near Radhakrishna

shares to the IEPF, without any further notice.

details of the shares liable to be transferred to IEPF Authority.

& PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY

amended from time to time.

For **GOLD ROCK INVESTMENTS LIMITED**

S. C. Aythora

Din: 00085407

quarter and half year ended 30th September, 2018.

Kindly take note of the above and acknowledge the receipt.

APPOINTMENT OF PROPERTY
CONSULTANT FOR SALE OF BANK'S
IMMOVABLE PROPERTIES Dena Bank invites RFP for appointment of Asst.General Manager (GAD)

ENBEETRADE AND FINANCE LTD.

CIN No: L50100MH1985PLC036945 Regd. Office: B4 /C5, Gods Gift Chs Ltd.

website: www.enbeetrade.com
NOTICE
Pursuant to Regulation 29 of the
SEBI (Listing Obligation and
Disclosure Requirement)
Regulations, 2015. Notice is
hereby given that a meeting of
the Board of Directors of the
Company will be held on
November 13, 2018 to consider,
approve and take on record Un-

Dipika Detha Company Secretary & Compliance Officer



Ami Shah

Ortel communica 40 400 2807

ORTEL COMMUNICATIONS LIMITED Read. Office: B-7/122A, Safdarjung Enclave, New Delhi-110029, CIN: L74899DL1995PLC069353,

Website:-www.ortelcom.com

NOTICE Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 14th November, 2018 inter alia, to consider and approve un-audited financial results of the

Company for the quarter ended September 30, 2018 along with other agenda items. The information contained in this notice is available on the

Company's website www.ortelcom.com and also on the websites of National Stock Exchange of India Ltd and BSE India Ltd.

For Ortel Communications Ltd

Place: Bhubaneswar **Date**: 06.11.2018

Place : Nagpur Date: 06.11.2018

Company Secretary Uttar Haryana Bijli Vitran Nigam

Office of The Chief Engineer /MM. Shakti Bhawan Sector 6, Panchkula. Tel.: 2561931-39, 2560438 Fax: 0172-2566404 Regd. & Corp. Offices: C-16, Vidyut Sadan, Sector 6, Panchkula, Haryana Ph. No. 0172-3019133, Fax: 0172-3019119, Web Site: www.uhbvn.org

CORRIGENDUM-II NOTICE INVITED TENDER No. 227/UH/MM/XEN/P-IV/MM/QH-II/1990 DATED: 25.09.2018 Extension in due dates against tender enquiry No. QH-II/1990 for procurement of GI Wire 8 SWG (4mm) are notified for information of all concerned. Sr. Particulars

CIN No. U40109HR1999SGC034166, E-mail: cgmmmuhbvn@gmail.con

1 Bid Preparation & Submission *(Bidder Stage) 2 Date & Time of opening of Technical Bids All other terms and conditions shall remain unchanged.

Sunilhitech

ursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations an isclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that the Resolutio

This intimation is also available on the website of BSE Limited (<u>www.bseindia.com</u>) and National Stock Exchange of India Ltd. (<u>www.nseindia.com</u>) where the Company securities are listed and shall also be available on the website of the Company

on Wednesday i.e. November 14, 2018 to consider, approve and take on record the Standalone and Consolidated Unaudited Financial Results alongwith the limited review report of the Company for the Financial year Further, in terms of the Company's Code of Conduct for prevention of Inside

This intimation is also available on the Company's website www.sharadfibres.com and BSE website www.bseindia.com

the schedule of the said Documents. As the said Developer has failed to undertake the said Society's redevelopment project, the said Society has served a termination notice to the said Developer and as of 30th September, 2018, the said Documents stand

Corporate Identity Number: L17110MH1987PLC043970

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing

Place: Mumbai Date: 06.11.2018